

MARKOBENZ VENTURES LIMITED

(Formerly Known as Evergreen Textiles Limited)

CIN: L46692MH1985PLC037652

Regd. Off.: Office No. 144, 14th Floor, Atlanta Building Plot No 209, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai-400021 **Tel No.:** + 91-22-22040816; **Email:** info@evergreentextiles.in | **Website:** https://www.evergreentextiles.in

Date: 22nd January, 2024

To, **BSE Limited**Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Scrip Code: 514060 Scrip Id: MARKOBENZ

Sub.: Submission of newspaper clippings for Unaudited Financial Result for the Quarter Ended 31st December, 2023.

Ref.: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Enclosed herewith please find the newspaper clippings for Unaudited Financial Result for the Quarter Ended 31st December, 2023 approved and consider in Board Meeting Held on 20th January, 2024, published in the **Financial Express** and **Pratahkal** on 22nd January, 2024 in accordance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully

For Markobenz Ventures Limited Formerly known as Evergreen Textiles Limited

CHIRAG KANAIYALAL SHAH MANAGING DIRECTOR

DIN: 09654969

WWW.FINANCIALEXPRESS.COM

This is only an advertisement for information purposes and is not a prospectus announcement.

QUOINTER LABS LIMITED



Corporate Identity Number is U74999DL2018PLC334105 Our Company was originally incorporated as a Private Limited Company in the name of "Qualitek Labs Private limited" under the provisions of the Companies Act, 2013 vide Certificate of Incorporation dated May 17, 2018, issued by Registrar of Companies, Delhi bearing Corporate Identification Number U74999DL2018PLC334105. The registered office of our company is situated at 73, National Park Lajpat Nagar- IV New Delhi, South Delhi 110024 India. For details of Incorporation, Change of Name and Registered Office of our company, please refer to chapter titled "Our

> Registered Office: 73, National Park Lajpat Nagar- IV New Delhi, South Delhi, 110024 India Corporate Office: C-40, near Nexa showroom, Block C, Sector 57, Noida, Uttar Pradesh 201301

Tel No.: 0120 4336939; Email: company.secretary@gualiteklab.com; Website: www.gualiteklab.com; Contact Person: Ashima Bhatnagar, Company Secretary and Compliance Officer.

Our Promoters: Alok Kumar Agarwai, Antaryami Nayak, Kamai Grover and TIC Services Private Limited

"The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the Equity Shares are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ('BSE SME'),

INITIAL PUBLIC ISSUE OF 19,64,400 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH ("EQUITY SHARES") OF QUALITEK LABS LIMITED ("OUR COMPANY" OR "THE ISSUEF COMPANY") FOR CASH AT A PRICE RS. 100/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 90/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO RS. 1,964.40 LAKHS ("THE ISSUE"), OUT OF WHICH 99,600 EQUITY SHARES OF RS. 100/- PER EQUITY SHARE, WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 18,64,800 EQUITY SHARES AT AN ISSUE PRICE OF RS. 100/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 1864.80 LAKHS (IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.65% AND 25.30% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO SECTION TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE NO. 310 OF THE PROSPECTUS.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS Rs. 10/- AND THE ISSUE PRICE OF ₹ 100/- IS 10 TIMES OF THE FACE VALUE. THIS OFFER IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE "SEBI (ICDR) REGULATIONS"), AS AMENDED. IN TERMS OF RULE 19(2)(b) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED, THIS IS AN OFFER FOR AT LEAST 25% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THIS OFFER IS A FIXED PRICE OFFER AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 253 OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, AS AMENDED. FOR FURTHER DETAILS, SEE "ISSUE PROCEDURE" ON PAGE No. 322 OF THE PROSPECTUS.

EXED PRICE ISSUE AT RS. 100/- PER EQUITY SHARE

MINIMUM APPLICATION SIZE OF 1200 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 1200 EQUITY SHARES THEREAFTER.

RISK TO INVESTORS:

- Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Issue. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Issue Price or at all.
- The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is as follows:

History and Certain Other Corporate Matters" beginning on page 158 of the Prospectus.

	Sr. No.	Name of the Promoters	Average cost of Acquisition per Equity Share(in Rs.)*		
1		TIC Services Private Limited	11 10		
			11.10		
1	*Includes 06 Equity Shares as held by the Nominee Shareholders, for which our Promoter TIC Services Private Limited is the beneficial owner.				

ı	5. Weighted average cost of acquisition.		
ı	Types of transactions	Weighted average cost of acquisition (Rs. per Equity Shares)	Issue Price (₹ 100/- per Equity Share)
ı	Weighted average cost of acquisition of primary / new issue of shares.	160	160
l	Weighted average cost of acquisition for secondary sale / acquisition of shares.	NA ^	NA ^

^ There was no secondary sale/acquisition (exceeding 5% of pre issue capital) of shares in last 18 months of the date of Prospectus. Investors are required to refer section Investors are required to refer section titled "Risk Factors" on page 31 of the Prospectus.

REVISED ISSUE	OPENS ON: Thursday; January 18, 2024
PROGRAMME	CLOSES ON: Tuesday; January 23, 2024

Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!!

*Application Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below. Mandatory in Public Issues from January 01, 2016 No cheque will be accepted.

UPI now available in ASBA for individual UPI Applicants, whose application size are up to 5.00 lakh, applying through Registered Brokers, DPs & RTAs. Applicant to ensure PAN is updated in Bank Account being blocked by ASBA Bank. List of Bank supporting UPI is also available in SEBI at www.sebi.gov.in.

RTAs. Retail Individual Investors and Non-Institutional Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021, read with press release dated September 17, 2021. ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI maybe availed by (i) Retail Individual Investors applying in the Retail Portion, and (ii) Individual Non-Institutional Investors applying with an application size of up to Rs.500,000 in the Non-Institutional Portion. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 322 of the Prospectus. The process is also available on the website of of BSE India Limited and in the General Information Document. ASBA Application forms can be downloaded from the website of the Stock Exchange and can be obtained from the list of banks that is available on the website of Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in. **List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to www.sebi.gov.in .Investors applying using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI (https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=40 and https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecog nisedFpi=yes&intmld=34) respectively, as updated from time to time.

ICICI Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Issue. For Issue related grievance investors may contact: Oneview Corporate Advisors Pvt. Ltd., Alka Mishra, Tel: +91- 22-43472247, E-mail: mbd@oneviewadvisors.com . For UPI related queries, investors can contact NPCI at the toll-free number: 18001201740 and Mail Id: lpc.upi@npci.org.in; ICICI Bank Limited at Tel: +91-22-68052182/ +91 2266818902 and Email:ipocmg@icicibank.com, k.nayak@icicibank.com, and the Registrar to the Issue at Tel: 011-40450193-197 and Emailipo@skylinerta.com. All Investors shall participate in this Issue only through the ASBA process. For details in this regard, specific attention is invited to "Issue Procedure" on page 322 of the Prospectus. Applicants should ensure that DP ID, PAN, UPI ID (if applicable, in case of investor applying through UPI mechanism) and the Client ID are correctly filled in the Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Application Form should match with the DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Application Form is liable to be rejected. Applicant should ensure that the beneficiary account provided in the Application Form is active. Applicants should note that on the basis of the PAN, DP ID and Client ID as provided in the Application Form, the Applicant may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Issue, any requested Demographic Details of the Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for any correspondences related to the Issue. Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants sole risk.

PROPOSED LISTING: The Equity Shares of our Company offered through the Prospectus are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ('BSE SME'), in terms of the Chapter IX of the SEBI ICDR Regulations, 2018, as amended from time to time. Our Company has received In-Principal approval letter dated December 29, 2023 from BSE for using its name in the Issue document for listing of our shares on the SME Platform of BSE Limited. For the purpose of this Issue, BSE Limited shall be the Designated Stock Exchange.

observation on Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire "Disclaimer Clause of SEBI" beginning on page 301 of the

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Draft Prospectus was not filed with and the SEBI shall not issue any

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the "Disclaimer Clause of the BSE" on page 304 of the Prospectus.

GENERAL RISKS: Investments in equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and the Issue including the risks involved. The Equity Shares in the Issue have neither been recommended nor approved by SEBI nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on page 31 of the Prospectus.

BASIS OF ISSUE PRICE: The Issue Price is determined by the Company in consultation with the Lead Manager. The financial data presented in chapter "Basis for Issue Price" on page 117 of the Prospectus is based on Company's Restated Standalone Financial Statements. Investors should also refer to the chapter titled "Risk Factors" and "Financial Statements as Restated" on page 31 and 199 respectively of the Prospectus. The Audit Committees at a meeting recommended the Price noting that the Price is justified based on quantitative factors and key financial and operational performance indicators ("KPIs") disclosed in 'Basis for Issue Price' section vis-à-vis the WACA of primary issuances /secondary transactions disclosed in the "Basis for Issue Price" section.

Public Notice-Addendum cum Corrigendum This Addendum cum Corrigendum ("Addendum") is with reference to the Prospectus dated January 12, 2024 and newspaper advertisement published dated January 17, 2024 in relation to the Issue. In this regard, please note:

As per prospectus and newspaper advertisement, the issue schedule to close on January 22, 2024 (Monday). However the Government of Maharashtra vide press release 2023-2024/1716 has declared January 22, 2024 as a public holiday under Section 25 of the Negotiable Instruments Act, 1881. Hence in order to avoid any inconvenience to the Investors, we hereby amend the issue closing date from January 22, 2024 (Monday) to January 23, 2024 (Tuesday). The revised issue schedule is given below: **ISSUE PROGRAMME:**

Event	Dates
Issue Opening Date	January 18, 2024
Issue Closing Date	January 23, 2024
Finalization of Basis of Allotment with the Designated Stock Exchange	January 24, 2024
Initiation of Allotment / Refunds / Unblocking of Funds	January 25, 2024
Credit of Equity Shares to demat accounts of Allottees	January 25, 2024
Commencement of trading of Equity Shares on the Stock Exchange	January 29, 2024

Name of the Signatories to the MOA of the Company and the number of Equity Shares held by them:

Original signatories			Current promoters		
Name of Promoters	Face Value (Rs.)	No. of Shares	Name of Promoters	Face Value (Rs.)	No. of Shares
TIC Services Private Limited	10	9999	TIC Services Private Limited	10	54,07,494
Alok Kumar Agarwal*	10	01	Alok Kumar Agarwal*	10	01
			Antaryami Nayak*	10	01
			Kamal Grover*	10	01

*Equity Shares held in the capacity of nominee shareholder of our Promoter, for which our Promoter TIC Services Private Limited is the beneficial owner. LEAD MANAGER TO THE ISSUE

Oneview Corporate Advisors Private Limited Address: Bajaj Bhawan, Room No. 111, 11th Floor, Nariman Point, Mumbai -400021 **Tel:** +91- 22- 43472247 Email: mbd@oneviewadvisors.com

Website: www.oneviewadvisors.com Contact Person: Ms. Alka Mishra **SEBI Registration No:** INM000011930 REGISTRAR TO THE ISSUE

Skyline

Skyline Financial Services Pvt. Ltd. Address: D-153 A. First Floor, Okhla Industrial Area. Phase-I. New Delhi-110020

Tel: 011-40450193-197 **Fax:** 011 -26812683 Website: www.skylinerta.com **Email**: ipo@skylinerta.com

Investor Grievance ID-grievances@skylinerta.com Contact Person: Mr. Anuj Rana

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Qualitek Labs Ashima Bhatnagar

Corporate Office: C-40, near Nexa showroom, Block C. Sector 57. Noida-201301. Uttar Pradesh **Tel**: 0120 4336939 **Email:** company.secretary@qualiteklab.com

Investors may contact our Company Secretary and Compliance Officer and/ or the Registrar to the Issue and/ or the Lead Manager, in case of any pre Issue or post Issue related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account etc.

SEBI Registration Number: INR000003241 AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors should note that Investment in Equity Shares involves a degree of risk and investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factors contained therein, before applying in the Issue. Full copy of the Prospectus shall be available at the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of Lead Manager at www.oneviewadvisors.com and the website of the Issuer Company at www.qualiteklab.com and the website of SEBI at www.sebi.gov.in.

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: Application Form can be obtained from the Corporate Office of Company, Qualitek Labs Limited, Tel. No. 0120 4336939; Office of Lead Manager: Oneview Corporate Advisors Private Limited, Email: mbd@oneviewadvisors.com, Tel No: +91-22-43472247; Self Certified Syndicate Banks; Registered Brokers; Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Issue. Application Forms will also be available on the websites of the Stock Exchange and at all the Designated Branches of SCSBs. the list of which is available on the websites of the Stock Exchange and SEBI.

BANKER TO ISSUE & SPONSOR BANK: ICICI Bank Limited

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus dated January 12,2024. Investors should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 31 of the Prospectus before making any investment decision.

> For QUALITEK LABS LIMITED On behalf of the Board of Directors

Anataryami Nayak

Managing Director

DIN:07232463

Qualitek Labs Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Delhi, Prospectus is available on the website of the Lead Manager at www.oneviewadvisors.com the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com and website of the Issuer Company at www.gualiteklab.com

Investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 31 of the Prospectus before making any investment decision. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to. the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers", as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Application may

not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

CLASSIFIEDS

TO LET

OTHERS

Available Warehouse / office on rent(currently morpen lab) sanjay gandhi transport nagar delhi near metro station 3 marbal floors 8000 sft contact Mittal 9501031753

0050234487-2

"IMPORTANT"

advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (limited cannot be held responsible such contents, nor for any loss or damage nourred as a result of transactions with ompanies, associations or individuals Aublications. We therefore recommen that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

For Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015 Landline No.: 67440215

MARKOBENZ VENTURES LIMITED (FORMERLY KNOWN AS EVERGREEN TEXTILES LIMITED) CIN NO.:-L46692MH1985PLC037652

Regd. Office: Office No. 144, 14th Floor, Atlanta BuildingPlot No 209, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Nariman Point, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400021 Tel.: 91 22 2204 0816 / 22821357 Email: info@evergreen.com | Web: www.evergreentextiles.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2023 Rs. in Lakhs (Except figures of EPS)

		KS. III Lakns (Except ligures of EPS)			
r.		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended 30-06-2022	
0.	Particulars	31-12-2023	31-12-2023		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
	Total Income from Operations (net)	1,095.12	41.00	(750)	
	Net Profit (Loss) for the period (before Tax,	01705440	0.4000.400	949000 94900064010	
	Exceptional and/orExtraordinary items)	38.28	33.31	(3.17)	
	Net Profit / (Loss) for the period before tax			20 8	
	(after Exceptional and/or Extraordinary items)	38.28	33.31	(3.17)	
	Net Profit / (Loss) for the period after tax	150050000	0000000	Month Control	
	(after Exceptional and/or Extraordinary items)	38.28	33.31	(3.17)	
	Total Comprehensive Income for the period			16 S	
	(comprising profit for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)	0000000	2000 (2000)		
	Paid up Equity Share Capital	38.28	33.31	(3.17)	
	Reserves (excluding Revaluation Reserves as			90 W	
	shown in the Balance sheet of previous year)	480.00	480.00	480.00	
	Net Worth	444	(Ann)	-	
П	Earnings per share (of Rs.10/- each)	6400	200	3000	
1	(for Continuing & Discontinuing Operations)				
	(a) Basic (In Rs.)	0.80	0.69	(0.07)	
	(b) Diluted (In Rs.)	0.80	0.69	(0.07)	

OTES:-

ate: 20th Jan'2024


lace : Mu

The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at it's meeting held on 20th January, 2024

The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results (Standalone) are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and on the Company's website www.evergreentextiles.in

> For Markobenz Venture Limited (Formerly Known as Evergreen Textiles Limited)

Chirag Kanaiyalal Shah Managing Director





Date: January 20, 2024

Place: Delhi

अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची **ऑनलाईन विक्री**, अमेझॉनला केंद्राची नोटीस

नवी दिल्ली, दि. २१ (वृत्तसंस्था): एकीकडे ट्रेडर्सकडून करण्यात आली होती. या बहुप्रतिक्षित राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे तक्रारीवर आधारित कारवाई करण्यात देशवासियांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे राम आली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंदिराच्या नावाने फसवणुकीची प्रकरणंही समोर येत प्राधिकरणाने अमेझॉनला नोटीस जारी आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्रीप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अमेझॉनला नोटीस पाठवली आहे. राम मंदिराच्या नावाखाली गुन्हेगार वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रवेशाबाबत फसवणुकीचं प्रकरण समोर आलं होतं. आता अमेझॉनवर अयोध्या राम मंदिर प्रसाद नावाने मिठाई विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. अमेझॉन राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली मिठाई विकृन फसवा व्यापार करत असल्याची तक्रार व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया

राम मंदिराचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा आत्तापर्यंत १ लाख कोटींचा व्यवसाय

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत आहे व्यावसायिकांना करोडो रुपयांचा व्यवसाय होत आहे ट्रेड बॉडी कॅटने दावा केला आहे की राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत देशभरातील व्यापाऱ्यांचा १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडस. ही किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना आहे. व्यापारी समुदायाने 'हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या' ही राष्ट्रीय मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी २२ जानेवारी रोजी आपापल्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हे सर्व कार्यक्रम बाजारपेठेतच होतील, त्यामुळेच उद्या दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा

खोपोलीत श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

खोपोली, दि. २१ (वार्ताहर) : श्री रामलल्ला

प्राणप्रतिष्ठा दिनाच्या अनुषंगाने खोपोली नगपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत केली होती. सदर बैठकीस नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व विविध मंदिर कमिटीचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी करावयाच्य कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. नगरपरिषदेमार्फत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांची व आजुबाजुच्या परिसरात साफसफाई करण्यात आली आहे. नगरपरिषद अधिपत्याखालील सर्व कार्यालय तसेच शाळा व दवाखाना, वाचनालय व अग्निशमन कार्यालय इत्यादींची साफसफाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई व रंगरंगोटी नगरपरिषदेमार्फत करण्यात आली आहे. तसेच सदर ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत. शहरातील एकुण २० मंदिरामध्ये नगरपरिषद विभागप्रमुख यांना श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी ३ वेळा आरती घेणे, भगवे झेंडे लावणे, तसेच महाआरती करणे, शोभा यात्रा काढण्यासाठी नियुक्त केले आहे. शहरातील सर्व नागरिकांना घराबाहेर रांगोळी काढायला सांगणे गुढी उभारायला सांगणे, आकाश कंदील व दिवे लावणे बाबत सुचना देण्याकरिता रिक्षाद्वारे दवंडी देण्यात

डोंबिवली स्टेशन परिसरात 'जय श्री राम' कंदील



डोंबिवली, दि. २१ (वार्ताहर) : अयोध्येला २२ तारखेला प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. हा उत्सव साजरा होणार असुन डोंबिवलीतील मंदिरात लक्ष लक्ष दिव्याने लखलखणार आहेत.भाजप नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेवक मनीषा धात्रक यांच्यावतीने डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरात 'जय श्री राम' कंदील लावण्यास सुरुवात झाली आहे.

डोंबिवली पश्चिमेला एव्हरेस्ट प्रभागात, दीनदयाळ रोड व सम्राट चौक येथे 'जय श्री राम' कंदील लावण्यात आले आहे. प्रत्येक मंदिराची साफसफाई सुरू असून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.२२ तारखेला भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक व मनीषा धात्रक हे मंदिरात श्री रामाचे दर्शन घेऊन आरती करणार आहेत. याबाबत शैलेश धात्रक म्हणाले, २२ तारखेला देशभर उत्सव म्हणून साजरा होणार आहे. डोंबिवलीतील मंदिरात रोषणाई व दीपोत्सव होणार आहे. यात प्रत्येक नागरिक 'जय श्री राम' म्हणत सहभागी होणार आहेत.

THE VICTORIA MILLS LIMITED

Tel No.: 24971192/93, 94 Email ID: vicmill2013@gmail.com cs.vicmil@gmail.com, Website:www.victoriamills. Notice is hereby given that pursuant to provisions

Regulation 47 read with Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requir (Listing Obligations and Disadosure Requirements Regulations, 2015, a Meeting of the Board of Director of the Company is scheduled to be held on Wednesday February 07, 2024 inter-alia to consider, approve an take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2023. Pursuant to Regulation 47(2) of the aforesai Regulations the information contained in this notice also available on the website of the BSE Ltd www.bseindia.com where the Company's securit listed and also available on Company's websi www.victoriamills.in

FOR The Victoria Mills Limited

Hussain Sidhpurwala Date : January 20,2024 Company Secretary करत सात दिवसांच्या आत उत्तर

ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती सरकारी निवेदनात समोर आली आहे.





ताबा सूचना

ज्याअर्थी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप् कायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये तुम्ही (१) . ओकी वेंचर्स प्रोप्ना. श्री. जतिन अमतलाल मसंद **(कर्जदार).** २. श्री. परमजीत सिंह सिक्का (हमीदार) व ३. श्रीम. गीता अमतलाल मसंद **(हमीदार)** यांना सचनेत निर्देशित संपर्ण रक्कम **रु. २.०७.८८.७५४.००**/-अधिक आलग व्याज दि. २०.१०.२०२३ पासन १२.५५% द. सा. दराने व खार्च रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत अनुसूचीत मालमत्तेचे गहाण संबंधात वसुली करण्याकरिता भरण एयाकरिता मागणी सूचना दि. **२१.१०.२०२३ जारी केली होती** व सदर सूचना दि. १०.११.२०२३ रोजी सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत वत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्य येत आहे की, खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेण्यात आला आहे व अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २० जानेवारी, २०२४ रोजी ताबा वेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत त्यावरील व्याज रक्कमेच्या अधीन

कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येते की, ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (८) च्या तरतूदी अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची कपात करण्यात येईल.

स्थावर मालमत्तेचे विवरण :

तीन वाणिज्यीक युनिटचे नोंदणीकृत गहाण जे श्री. जतिन अमृतलाल मसंद यांच्या नावे आहे ते खालीलप्रमाणे यनिट क. २१४. २१५ व २४०. २ रा मजला. कोहिनर इंडस्टीयल कॉम्प्लेक्स. तळोजा प्लॉट क. जे-७. जे-व जे-९, तोंढरे पनवेल, रायगड ४१० २०८ येथील नोंदणीकृत गहाण वरील मालमत्तेच्या संबंधातील श्री. जित अमृतलाल मसंद यांच्या नावे आहे सही / 🗕

प्राधिकृत अधिकारी व महाव्यवस्थापक दिनांक : २०.०१.२०२४

हंपनी यआरएल : www.nsil.co.in/financials.php

नेटलिंक सल्यशन्स (इंडिया) लिमिटेड

तिमाही अखोर विक महिने अखोर

39.99.9093

39.99.909

माझे अशिल श्री नरेंद्र हरिप्रसाद कंटारिया हे प्रफल्ल पॅराडाईज को. ऑप. हौ. सो. लि. मधील विंग डी. तिसऱ्या मजल्यावरील सदिनका क्रं. 303. कल्याण हॉस्पिटल जवळ. बारावे रोड खंडकपाड़ा, कल्याण प्. हिचे मालक आहेत, ह्या सदिनकेशी संबंधित शेअर सर्टिफिकेट नं 103 शेअर क्रं. 511 ते 515 हे गहाळ झाले असून / हरवले असून. माझे अशिल श्री नरेंद्र हरिप्रसाद कंटारिया ह्यांनी सोसायटी मध्ये डुप्लीकेंट शेअर सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच माझ्या अशिल यांनी सदरहू शेअर सर्टिफिकेट गहाळ झाल्या बाबतची रितसर तक्रार पोलिस ठाणे अमलदार, खडकपाडा पोलिस स्टेशन, बारावे गाव, कल्याण प. यांचे कडे केले असून त्या संदर्भाचा दाखला त्यांनी दिनांक 12/01/2024 रोजी माझ्य

या संदर्भात जर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा दावा, आक्षेप, हक्क, असल्यास खाली सही येईल आणि हक्क असल्यास सोडून दिला आहे असे समजण्यात येऊन,14 दिवसानंतर आलेल्या कुठलाही दावा ग्राह्य धरला जाणार नाही आणि सदर सदनिका धारकाला डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी चा ना हरकत दाखला देण्यात येईल.

ता.:२१/०१/२०२४

ॲड . कविता महेंद्र मोरे ऑफिस :-702/के-3, गोकुळ नगरी एनेक्स को.ऑप.हौ.सो.

लि.,खडकपाडा, कल्याण पश्चिम, जि. ठाणे

जाहीर नोटीस

मिळकतीच्या परिशिष्ट मध्ये वर्णन करण्यात आलेली मालमत्ता सौ रेखा हेमंत चौधरी ह्यांनी श्री गिरीश गणेश जहागिरीदार ह्यांचे कडून खरेदी केली होती. त्याचे अग्रिमेंट फॉर सेल (करारनामा) हा दुय्यम निबंधक कल्याण -1 यांचे कार्यालयात दस्त क्र. 1693/1996 ह्या क्रमांकावर दिनांक 6 जुन 1996 रोजी नोंदणी करण्यात आला होता. सदरहू दस्त- अग्रिमेंट फॉर सेल (करारनामा) नोंदणी पावती आणि सची क्र. 2 हा गहाळ झाला आहे. त्या बद्दलची तक्रार बाजारपेठ पोलीर स्टेशन ह्यांच्याकडे नोंद्रिकण्यात आली आहे आणि त्या संदर्भातील दाखला पोलीस स्टेशन कड देण्यात आलेला आहे. माझे अशील श्री विजयकमार शंकरराव रेडेकर आणि इतर जे ह्या मिळकती मालक आहेत त्यांच्या वतीने मी खाली सही करणार जाहीर करू इच्छिते की माझे अशील यांच्याद्वां सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येते की, गहाळ अग्रिमेंट फॉर सेल (करारनामा) यांच्या आधारे जर कोणी त्रयस्थ व्यक्ती तुमच्याशी व्यवहार करू इच्छित असेल तर कोणाशीही व्यवहार करू नका जर कोणी आधीच व्यवहार केलेले असतील तर कृपया खाली सही करणाऱ्यास खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांच्या सोबतिलखित स्वरूपात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 14 दिवसाच्या आत संपर्क करावा. ह्या कालावधीत आमच्या कडे कठलेही दावे न आल्यास कोणाचाही ह्या मालमतेवर कुठल्याही प्रकारचा दावा, हक्क नाही असे समजण्यात येईल आणि हक्क असल्यास सोडून दिला आहे असे समजण्यात येऊन, 14 दिवसानंतर आलेल्या कुठलाई दावा ग्राह्य धरला जाणार नाही.

निवासी सदनिका क्र. 7, क्षेत्रफळ 350 चौ. फूट बिल्टअप पहिला मजला, बी विंग, श्री समृद्धी को ऑप. हौ. सो. लि., मौजे - कल्याण, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेर्ल

ठिकाणः- कल्याण ता.:२१/०१/२०२४

ॲड . कविता महेंद्र मोरे ऑफिस :-702/के-3, गोकुळ नगरी एनेक्स को.ऑप.हौ.सो. लि.,खडकपाडा, कल्याण पश्चिम, जि. ठाणे

This is only an advertisement for information purposes and is not a prospectus announcement

विकाण : मंबई

(This announcement is a corrigendum to the pre issue Public Announcement date January 16, 2024 ('Pre-Issue Public Announcement'), published on Wednes day, January 17, 2024, in the newspapers namely, Financial Express (English daily) (All Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions), and Pratahkal (Marathi daily) (Mumbai Edition) ('Newspapers')).



BRISK TECHNOVISION LIMITED

Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated March 30, 2007 issued by the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra. On August 29, 2022, our 2022 and a fresh certificate of incorporation dated August 29, 2022 was issued by the Registrar of Companies, Mumbai. For further details, see "History and Certain

Website: www.brisk-india.com | E-Mail: secretarial@brisk-india.com | Telephone No: 022 2577 5648

OUR PROMOTERS: SANKARNARAYANAN RAMASUBRAMANIAN AND GANAPATI CHITTARANJAN KENKARE

A PRICE OF ₹ 156.00 PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 146.00 PER EQUITY SHARE ("OFFER PRICE") AGGREGATING TO ₹ 1.248.00 LAKHS ("THE OFFER"), COMPRISING OF AN OFFER FOR SALE OF 8,00,000 EQUITY SHARES BY THE SELLING SHAREHOLDERS AGGREGATING TO ₹ 1,248.00 FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE OFFER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E.. NET OFFER IS OF 7.60.000 EQUITY SHARES AT A PRICE OF ₹ 156.00 PER EQUITY SHARE AGGREGATING TO 1.185.60 LAKHS. THE OFFER AND THI

FIXED PRICE ISSUE AT ₹156.00 PER EQUITY SHARE

MINIMUM APPLICATION SIZE OF 800 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 800 EQUITY SHARES THEREAFTER

ISSUE **PROGRAMMME**

OPENS ON: TUESDAY, JANUARY 23, 2024 CLOSES ON: THURSDAY, JANUARY 25, 2024

Simple, Safe, Smart way of Application - Makeuseofit!!! *Application Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below. Mandatory in Public Issues from January 01, 2016. No cheque will be accepted.

UPI now available in ASBA for individual UPI Applicants, whose application sizes are up to Rs.5.00 lakhs, applying through Registered Brokers DPs, & RTAs. Applicants to ensure PAN is updated in Bank Account being blocked by ASBA Bank. List of Banks supporting UPI is also available

CORRIGENDUM

Government of Maharashtra has declared January 22, 2024 as a public holiday under Section 25 of the Negotiable Instruments Act, 1881 and it is also a Stock

Exchange Holiday as per the notice/circular Issued by BSE dated January 19,2024. ISSUE PROGRAMMME REVISED TIMELINE FOR ISSUE: This is to inform that the date of issue opening for SME IPO, which was to be open on Monday, January

22, 2024 has been postponed to Tuesday, January 23, 2024 due to trading holiday declared on Monday, January 22, 2024 by BSE Limited on the occasion of "Ram Mandir Inauguration". Accordingly, an indicative timetable in respect of the Offer is revised as set out below

Offer Closing Date	Thursday, January 25, 2024	
Finalisation of Basis of Allotment with the Designated Stock Exchange	On or about January 29, 2024	
Initiation of Refunds / unblocking of funds from ASBA Account	On or about January 30, 2024	
Credit of Equity Shares to demat account of the Allottees	On or about January 30, 2024	
Commencement of trading of the Equity Shares on the Stock Exchanges	On or about January 31, 2024	
The above is to be read in conjunction with the Prefecule Public Appropriated Sangary 16, 2024, Prospectus dated January 13, 2024, Abridged Prospectus and all		

Issue related Stationery shall stand modified and accordingly their references in the Prospectus stand amended pursuant to this Addendum. All capitalised terms used in this Addendum shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the Prospectus dated January 13, 2024 filed with the Registrar

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI ICDR Regulations, the Draft Prospectus was not filed with SEBI and SEBI has not issued any observation on Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited ("BSE") should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE

RISK TO INVESTORS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Prospectus. Specific attention of the investors is invited to section titled "Risk Factors" appearing on page 21 of the Prospectus

REGISTRAR TO THE ISSUE

LEAD MANAGER TO THE OFFER

Place: Mumbai

SUN CAPITAL ADVISORY SERVICES PRIVATE LIMITED

302, 3rd Floor, Kumar Plaza, Near Kalina Market, Kalina Kurla Road, Santacruz East, Mumbai 400029, Maharashtra, India **Telephone**: +9122 6178 6000 E-mail: kinnari@suncapital.co.in Investors Grievance E-mail: investorgrievance@

suncapital.co.in Website: www.suncapitalservices.co.in Contact Person: Ms. Kinnari Mehta SEBI Registration Number: INM000012591 CIN: U67190MH2006PTC159258

KFINTECH KFIN TECHNOLOGIES LIMITED

Selenium Tower-B. Plot 31 & 32. Gachibowli, Financial

District.Nanakramouda, Serilingampally, Hyderabad 500032, Telangana, India **Telephone:** +91 40 6716 2222

E-mail: btl.ipo@kfintech.com

Website: www.kfintech.com Contact Person: Mr. M Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221

CIN: L72400TG2017PLC117649

Investor Grievance E-mail: einward.ris@kfintech.com

BRISK TECHNOVISION LIMITED

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

MR. SHREYAS ANIL HALDANKAR

135, DamjiShamji Industrial Premises CHS Limited, LBS Marg, Vikroli West Mumbai - 400083. Maharashtra, India

Telephone No: 022 2577 5648 E-mail: secretarial@brisk-india.com Website: www.brisk-india.com

nvestors can contact the Compliance Officer or the Registrar to the Offerin case of any pre-offeror postoffer related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted shares in the respective peneficiary account, etc.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus Issued by for BRISK TECHNOVISION LIMITED

Mr. Sankarnarayanan Ramasubramanian Designation: Executive Chairman DIN: 01957406

Date: January 20, 2024 Brisk Technovision Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra. Investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 21 of the Prospectus before making any investment decision. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers", as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those issues and sales occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction

बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड

२००२ (५४/२००२) अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचित

कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये **कर्जदार/ गहाणवददार -** श्री. शशीकांत अरूण शेंडगे सह-कर्जदार/ गहाणवददार : श्री. अरूण धोंडिबा शेंडगे यांना सदर सूचनेत निर्देशित रक्कमेचे प्रदा

रु. २७,१८,४९१.९८ (रु. सत्तावीस लाखा अदरा हजार चारशे एक्याण्णव व अड्टयाण्णव पैसे मात्र)

अधिक त्यावरील पुढील व्याज व प्रभार आदी रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्रााप्तीच्या तारखेपासून ६०

दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता **मागणी सूचना दि. १३.१०.२०२३** रोजी जारी केली होती. सदर मागण

सूचना दि. २७.१०.२०२३ रोजी सबस्टीट्यूट सर्व्हिस रोजी मुंबई आवृत्तीमध्ये वृत्तपत्र अर्थात **बिझीनेस स्टॅंड**ई

कर्जदार/ गहाणवटदार व सह-कर्जदार/ गहाणवटदार यांनी सदर रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्या

त्यांनी सदर विशेषत: कर्जदार/ गहाणवटदार व सह–कर्जदार/ गहाणवटदार व आम जनतेस सुचित करत आहेत

की. अधोहस्ताक्षरित यांनी सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ सहवाचन ॲक्टच्य

अनुच्छेद १३) च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

वेशेषत: कर्जदार/गहाणवटदार व सह–कर्जदार/ गहाणवटदार व आम जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की

त्यांनी **दी कॉसमॉस को-ऑप. बँक लि.** यांच्या प्रभार अंतर्गत व्यवहार करू नयेत व सदर रक्कम व त्यावरील प्रभार खालील निर्देशित व्याज व मूल्य व प्रासंगिक प्रभार त्यावरील रकमेच्या अधीन असेल.

स्थावर मालमत्तेचे विवरण (प्रतिभूत मालमत्ता)

(इंग्रजी) व प्रात:काल (मराठी) मध्ये प्रसिद्ध केली होती.

दि. १९ जानेवारी, २०२४ रोजी बांधकामात्मक ताबा घेतला आहे.

ठिकाण : नालासोपारा पश्चिम, तालूका वसई, जिल्हा पालघर

दिनांक : १९.०१.२०२४

ठिकाण : मुंबई

दिनांक: जानेवारी २०.२०२४

गलमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदार/ गहाणवटदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

(पूर्वी क्लास पॅक लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) CIN: U74999MH1991PLC061851 **नोंदणीकृत कार्यालय :** १९०१, क्रीसेन्झो, जी-ब्लॉक, एमसीए क्लब समोर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१. फोन क्र.: ०२२-६७४०६३०० फॅक्स क्र.: ०२२-६७४०६५१४

वेबसाईट : www.borosilscientific.com, ई-मेल: bsl.secretarial@borosil.com

इन्वेस्टर्स एजुकेशन आणि प्रोटेक्शन फंड मध्येशेअर्सचे हस्तांतरण

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने आपल्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२३ च्या आदेशा मध्ये बोरोसिल लिमिटेड आणि क्लास पैक लिमिटेड (बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड असे नामकरण) (''बीएसएल''/''कंपनी'') आणि बोरोसिल टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि कर्जदार कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायदा, २०१३ (योजना) च्या इतर लागू तरतुदीं अनुसार नामकरण स्वीकृत केले गेले आहेत.

योजने अनसार वैज्ञानिक आणि औद्योगिक उत्पादन व्यवसाय डिमर्ज केला गेला आहे तथा बोरोसिल लिमिटेड कडुन कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. योजने चा एक भाग म्हणून, कंपनी ने रू. ८,५९,३६,५७२/ – (रू. आठ कोटी एकोणसाठ लाख छत्तीस हजार पाचशे बहात्तर फक्त) पूर्ण पैड–अप इक्वीटी शेअर्स प्रत्येकी रु. १/ – रेकॉर्ड च्या तारखे अनुसार म्हणजे ०५ डिसेंबर २०२३ ला बोरोसिल लिमिटेडच्या भागधारकांना वाटप केले आहेत.

उपरोक्त रेकॉर्ड तारखे अनुसार, इन्वेस्टर्स एजुकेशन आणि प्रोटेक्शन फंड (आईईपीएफ) प्राधिकरणा कडे २७,०७,९७४/ – (सत्तावीस लाख सात हजार नऊशे चौहऱ्याहत्तर फक्त) रु. १ प्रत्येकी इक्वीटी शेअर्स डिमर्जंड योजना. अंतर्गत योजनेच्या अनुषंगाने, कंपनीने २०,२३,२३१/ – (वीस लाख तेवीस हजार दोनशे एकतीस फक्त) पूर्ण पैड–अँप इक्वीटी शेअर्स चे वाटप केले. ०८ डिसेंबर २०२३ रोजी इन्वेस्टर एजुकेशन एंड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी, कारपोरेट अफेयर्स मंत्रालयला प्रत्येकी रु. १ (फ्रेक्शनल इक्वीटी शेअर्स वगळून) ३ : ४ च्या प्रमाणात त्यांच्या डिमेट खाते क्र. IN300708-10656671 मध्ये १६ डिसेंबर, २०२३ रोजी जमा केले. ज्या भागधारकांचे शेअर्स IEPF मध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत, त्यांचे तपशील कंपनीच्या https://www.borosilscientific.com/investor_या वेबसाइटवर अपलोड केले आहेत.

कंपनी चे भागधारक आईंपीएफ च्या <u>https://www.iepf.gov.in/</u> IEPF/corporates.html या वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या फॉर्म IEPF-5 मध्ये दावा करण्यास पात्र आहेत. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील नोडल ऑफिसरला फॉर्म IEPF-5 मध्ये नोंदवलेल्या आवश्यक कागदपत्रों सह त्याची रीतसर स्वाक्षरी केलेली भौतिक प्रत पाठवणे आणि त्यानंतर निर्धारित वेळेत आईईपीएफ प्राधिकरणाकडे ई-पडताळणी अहवाल नोडल अधिकारी ऑनलाइन फाइल करतील. काही शंका असल्यास, भागधारकांना विनंती आहे कि त्यांनी लिंक इन टाईम इंडिया प्राइवेट

लिमिटेड, रजिस्ट्रार आणि कंपनीच्या शेअर ट्रांसफर एजेंटशी ई–मेल आयडी: rnt@linkintime.co.in वर संपर्क साधावा किंवा ०२२ ४९१८६१७८-७९ वर कॉल करावा. बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड साठी

> (पूर्वी क्लास पैक लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) विधी संघवी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एसीएस-५७८६१

मारकोबेंझ वेंचर्स लिमिटेड (पूर्वीचे एव्हरग्रीन देक्सदाईल्स लिमिदेड म्हणून ज्ञात) ायएन क्र. : L46692MH1985PLC037652 **नोंदणीकृत कार्यालय :** कार्यालय क्र. १४४, १४ वा मजला, अटलांटा बिल्डींग प्लॉट क्र. २०९ जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईंट, मंबई,

महाराष्ट्र, भारत ४०० ०२१. दूर. क्र. : ९१ २२ २२०४ ०८१६/२२८२१३५७ -मेल : info@evergreen.com वेबसाइट : <u>www.evergreentextiles.in</u>

अखोर ३१.१२.२०२३ 39.99.9093

रु. लाखात (ईपीएसच्या आकडेवारी वगळत (अलेखापरीक्षित) लेखापरीक्षित)

30.04.2027 कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 36.26 33.38

अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबी) 33,38 अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबीपश्चात करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा 36.2 33.38 (३.१७) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर पश्चात) तोटा समाविष्ट व

प्रदानित इक्विटी भाग भांडवल 33.38 तस्त्रीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित महस निञ्चळ मूल्य

(चालू व खंडित कार्यचलनाकरिता)

ए. मळ (रु.मध्ये)

१. दि. २० जानेवारी, २०२४ रोजी आयोजित संचालक मंडळाद्वारे वरील अहवाल लेखा समितीद्वारे पाहण

२. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक

एक्सचेंजेससह तिमाही/वार्षिक वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. सदर वित्तीय अहवाल (स्थायी) र

संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व कंपनीची वेबसाइट www.evergreentextiles.in वर उपलब्ध आहे (पूर्वीचे एव्हरग्रीन देक्सटाईल्स लिमिटेड म्हणून ज्ञात)

व्यवस्थापकीय संचालव

0.89

Our Company was incorporated on March 30, 2007 with the corporate name 'Brisk Technovision Private Limited' as a private limited company under the Companies

Company was converted into a public limited company pursuant to a resolution passed by our Shareholders at an Extra Ordinary General Meeting held on August 9 Corporate Matters" on page 101 of the Prospectus Registered Office: 135, Damji Shamji Industrial Premises CHS Limited, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Maharashtra, India.

Contact Person: Mr. Shreyas Anil Haldankar, Company Secretary and Compliance Officer. Corporate Office: Not Applicable

THE OFFER

NET OFFER WILL CONSTITUTE 40.00% AND 38.00%, RESPECTIVELY, OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

सर्व तो भाग व भूखंड असलेला रहिवासी जागा धारक फ्लॅट धारक क्र. सी/२०१, २ रा मजला, सी विंग

मोजमापित ६०० चौ. फूट अर्थात ५५.७४ चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ/ विक्रीयोग्य क्षेत्र, कॉम्प्लेक्स जय हेरिटेज म्हणून ज्ञात, एन.ए. जिमनीवरील बांधकामित सर्व्हे क्र. ३७, हिस्सा क्र. १, प्लॉट क्र. १६, १७ येथील

प्राधिकृत अधिकारी

सरफैसी कायदा - २००२ अंतर्गत दि कॉसमॉस को-ऑप. बँक. लि